

13th December, 2024

The Manager – Listing
BSE Limited
BSE Code- 501455

The Manager - Listing
National Stock Exchange of India Limited
NSE Code- GREAVESCOT

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Please find enclosed the copies of the newspaper advertisement published on 13th December, 2024 in Business Standard (all editions) in English and Loksatta (Aurangabad Edition) in Marathi in respect of captioned subject.

This is submitted for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,
For Greaves Cotton Limited

Atindra Basu
Group General Counsel & Company Secretary
ICSI Membership No.: A32389

Encl.: As above

Greaves Cotton Limited

Email ID: investorservices@greavescotton.com | **Website:** www.greavescotton.com

Registered Office: J-2, MIDC Industrial Area, Chikalthana, Aurangabad - 431210, India

Corporate Office: Unit No.1A, 5th Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg, Kurla West, Mumbai - 400070, India

Tel: +91 22 41711700 | **CIN:** L99999MH1922PLC000987

ENGINEERING | E-MOBILITY | RETAIL | FINANCE | TECHNOLOGIES



SPANNER IN THE WORKS

Manufacturing firms see a sharp decline in operating profit, negative growth for second quarter in a row

SACHIN P MAMPATIA
Mumbai, 12 December

Manufacturing companies earned less money from their core business in the September 2024 quarter


than in the same period last year. In fact, the operating profit for these entities is down 18.4 per cent year-on-year, according to data from tracker Centre for Monitoring Indian Economy (CMIE), which looked at the results of manufacturing

companies from a sample of 1,740 companies with data available as of the September quarter. Operating profit is profits before depreciation, interest, tax, and amortisation - net of prior period and extraordinary

transactions, other income, and income from financial services. The fall is worse than the 8.8 per cent decline seen in the June quarter. Analysts believe a revival may take some time, amid adverse growth indications. **PMI at 11-month low** A key index of manufacturing activity, the HSBC India Manufacturing Purchasing Index (PMI), compiled by S&P Global, declined to an 11-month low in November, according to data released on December 2. Economic growth slowed to a seven-quarter low of 5.4 per cent, amid a manufacturing slowdown, according to government data released on November 29. The analysis of CMIE data

FOUR QUARTERS OF DECLINING GROWTH


Operating profit (Y-o-Y change in %)



Notes: Data for manufacturing companies from a sample of 1,740 companies with data available for the September quarter. Source: CMIE

PETROLEUM PRODUCTS, CEMENT LAG

Operating profit (Y-o-Y change in %) Sep 2024



Notes: Data for key manufacturing sectors from a sample of 1,740 companies with data available for the September quarter. Source: CMIE

shows that the latest quarter has been weaker than most quarters in data going back to December 2009. There are only five quarters which have seen a worse year-on-year performance than the latest figures. This includes pandemic-affected quarters, such as March 2020 (-47.4 per cent), June 2020 (-42.9 per cent), and the September 2022 quarter (-28.5 per cent). There have also been declines in 2011 and 2012 (Chart 1).

Manufacturing companies are doing worse than other sectors. Non-financial sector companies, of which manufacturing forms a part, have seen an 8.4 per cent year-on-year decline in operating profits. This is less than half the fall seen in manufacturing, petroleum products are among the worst-performing. This is followed by sectors such as cement, and metals (Chart 2). Petroleum

products have been a major contributor to the decline. The manufacturing segment has seen a marginal growth of 2.56 per cent. If one excludes petroleum. Though this is still slower than the 3.4 per cent growth seen for the non-financial sector as a whole after excluding petroleum. **Price fall** A fall in prices resulting in lower realisations may have played a role in the poor performance of the petro products segment, according to Deepak Jassal, head of retail research at HDFC Securities. Cement companies have been affected by lower government spending and weaker demand in rural areas. There may not be a strong revival in the December quarter either. "In October and November, the initial indications are that they are not unusually good this time around. December, we are watching closely," says Jassal. Kapil Gupta, Executive Director-Research, Nuvama Institutional Equities, says that after a sharp bounce following the pandemic, the economy is settling into a lower range for growth amid limited demand and lower government spending. He adds that a revival may take some time to play out amid an uncertain global environment for exports. Policy support may help the domestic demand situation, though a turnaround will not be immediate. "It is a few quarters away," says Gupta. A key positive has been the 7.3 per cent year-on-year growth in exports for October. The persistence of this trend can help growth, though uncertainty remains amid talk of rising tariffs, he adds. Besides exports and government spending, Jassal says, a revival in manufacturing fortunes will depend on higher incomes and consumption, especially in rural areas.

TENDERS & NOTICES

NOTICE
Notice is hereby given that as per Regulation 23 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on 18.12.2024, Wednesday at 10.15 AM via Video Conference to consider and take on record the declaration of Interim Dividend for the FY2024-25. The above details can be viewed on the website of the Company. For FIM LIMITED, CFO/REGISTRATION OFFICER, Date: 11.12.2024

Indian Bank
Investor Services Cell, Corporate Office, Chennai.
Indian Bank, a leading Public Sector Bank has floated the RFP for Selection / Appointment of Valuer(s) for Undertaking Valuation of Unlisted Equity Shares of ASREC (India) Ltd. For details please visit our Website: <https://www.indianbank.in/readers>

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that Mr. Yashwanth Thalla, aged 28 years, residing at Sangareddy, Telangana is not an employee and/or is not associated with BNICAP Securities Limited "SSL" in any manner whatsoever. SSL shall not be responsible in case of any personal transactions being entered with said Mr. Yashwanth Thalla by any person in his/her personal capacity on the pretext of dealing with SSL. Please note, Mr. Yashwanth Thalla is not authorized to represent SSL in any manner whatsoever. Any individual or entity dealing with him, shall do so at his/her/its own risk and responsibility. Far and on behalf of BNICAP Securities Limited, 12th Floor, B Wing, Marathon Futurus, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400013

GREAVES COTTON LIMITED
Corporate Identity Number: L98999MH1822PLC00987
Registered Office: J-2, MIDC Industrial Area, Chikhatkar, Aurangabad - 431210.
Corporate Office: Unit No. 1A, 5F, Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg, Kuria (W), Mumbai - 400070, Telangana: +91-22-41711700
E-mail: investorservices@greaves cotton.com; Website: www.greaves cotton.com

NOTICE TO SHAREHOLDERS
For transfer of equity shares of the Company to the Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Government of Kerala
Published Tenders from 09.12.2024 to 11.12.2024
Directorate of Animal Husbandry
Tender ID: 2024 DAH 715007.1 * Chief Veterinary Officer * PURCHASE OF EQUIPMENTS FOR DISTRICT VETERINARY CENTRE, THIRUR * Closing Date: 03-Jan-2025 * PAC: Rs1459450
Tender ID: 2024 DAH 714324.1 * Chief Disease Investigation Officer * Diagnostic Kits 2024 * Closing Date: 26-Dec-2024 * PAC: Rs1715000
Ground Water Department
Tender ID: 2024 GWD 679171.3 * Director * Supply of Chemicals * Closing Date: 21-Dec-2024 * PAC: Rs1120000
Visit <https://tenders.kerala.gov.in> for more details.
Ru.No:09-11/Dec/2824/PRD/193

PREMIER ENERGY AND INFRASTRUCTURE LIMITED
CIN: L45201TN1988PLC015521
Regd. Office: Ground Floor, Tenny Apartments, #94, Dr. P. V. Charan Road, Egmore, Chennai 600 006.
Ph. No: 044-28279941, Email: premier@premierenergy.com; Website: www.premierenergy.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION
Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 10A, 11(a) and other applicable provisions, (Tang of the Companies Act, 2013) read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) and in accordance with the Framework prescribed by the Ministry of Corporate Affairs vide its General Circulars and other applicable rules framed under the Listing Regulations regarding the statutory modification(s), amendment(s) or re-constitution(s) thereof, for the time being in force, that the Company seeks the approval of the members for the below mentioned special resolutions to be set out in Postal Ballot notice dated November 15, 2024 by way of electronic means "E-voting".

Item No.	Description of Special Resolution
1.	Appointment of Mr. Gopalakrishnan Ramachandran (DIN: 1002990) as an Independent Director of the Company

In terms of General Circulars issued by MCA, electronic copies of Notice/Postal Ballot and E-voting Statement has been sent by email dated December 12, 2024 to the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, December 6, 2024, being the cut-off date. Voting rights shall be restricted on the post-paid value of Equity Shares registered in the name of the Member/Depository Participant as on the Cut-off date. In the with the MCA Circular, physical copies of Notice, along with postal ballot forms and pre-paid business envelopes, have not been sent to the members. Accordingly, the transmission of the e-mail or receipt of the Member's e-mail or the e-mail, is not a condition for receiving the notice. The Board of Directors has appointed Mr. Srinivas Srinivas of Srinivas & Associates, Company Secretaries (Membership No. FC5-12670, CP No. 17300) as the Scrutinizer to conduct the postal ballot process through remote e-voting system only. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of the shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held by physical form through an e-mail to the Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company, Camco Corporate Services Limited, Suburban Building No. 1, Chikhatkar Road, Aurangabad-430002, Telangana, Ph: 044-28401975, e-mail: investorservices@camco.com. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for the purpose of providing e-voting facility to its members. Members may note that the Website is available on the website of the Company at www.premierenergy.com, website of the Stock Exchange www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.cdslindia.com. The details required pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and Listing Regulations are given below:

Item No.	Particulars	Day, Date and Time
1.	Cut-off date for receiving Voting Slip	Friday, December 06, 2024
2.	Date & Time of Commencement of Remote E-voting	Friday, December 13, 2024, 8 AM IST
3.	Date & Time of Extension of Remote E-voting	Saturday, January 11, 2025, 05:00 PM IST Remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time and shall be closed by CDSL thereafter.
4.	Contact details, in case of any query/irrespective relating to E-voting facility	Name: Mr. Rajesh Datta Designation: Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited Address: A Wing, 2F Floor, Marathon Futurus, Mahalaxmi Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 E-mail: investorservices@cdslindia.com Toll free No.: 1800 22 88 33

The Managing Director or any other person authorized by the Managing Director shall declare the results of the postal ballot in his working copy of the conclusion of voting. The results along with the Scrutinizer report will be made available on the Company's website at www.premierenergy.com and will also be communicated to the Stock Exchange where the shares of the Company are listed. The resolution, if passed with the requisite majority, shall be deemed to have been passed on the last date specified for remote e-voting i.e. Saturday, January 11, 2025.

By order of the Board
For Premier Energy and Infrastructure Limited
Place: Chennai
Date: December 12, 2024
S. N. Ramalingam
Company Secretary and Compliance Officer

NOTICE TO SHAREHOLDERS
The Notice is hereby given to shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(B) of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2018 (the Rules), as amended from time to time. The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unpledged or unclaimed dividends to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years or more, to the Demat Account of the IEPF Authority. However, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1986, the Company will not transfer such shares to IEPF Demat Account. The due date for claiming interim dividend for the financial year 2017-18 is Thursday, 12th March, 2025. The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address as per records who have not claimed their interim dividend amount for the financial year 2017-18 and all subsequent years and consequently whose shares are liable to be transferred to IEPF by doing appropriate corporate action. The said information is available at the website of the Company at www.greaves cotton.com/investor-relations/investor-information and on the website of the Registrar and Share Transfer Agent (RTA) at www.inward.in/kinftech.com preferably by Tuesday, 26th February 2025. **SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL FORM** shall submit a (a) self-attested copy of the client master list; and (b) undertaking duly filled and signed (enclosed to the letter). Payment will be made to the Bank Account registered against the Demat account. **SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL FORM** shall submit the Investor Service Request Form (ISR-1, Form ISR-2 and Form No. SH-13 (Nomination Form) duly signed as per the instructions stated therein along with the supporting documents (a) undertaking duly filled and signed (attached to the letter); (b) copy of a cancelled cheque; (c) copy of PAN and Address proof. The Investor Service Request Forms are available at the website of the Company at <http://www.greaves cotton.com/investor-relations/investor-information/> and at the website of our RTA at www.inward.in/kinftech.com/investor-relations/investor-services.aspx. Please note that no claim shall be against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. The concerned shareholder(s) are further informed that all future benefits arising on such shares would also be transferred to the IEPF Authority. The Shareholder(s) may note that in the event of transfer of their unclaimed dividend and shares to the IEPF Demat Account (including all benefits accruing on such shares, if any), the concerned shareholder(s) are entitled to claim the same from the IEPF Authority by submitting an online application in the prescribed e-form IEPF-5 which is available on the website of the Ministry of Corporate Affairs (MCA) at www.mca.gov.in/online-services/iepf-services.aspx and access the form under MCA Services e-Form IEPF-5 Services, after obtaining entitlement letter from the Company, and thereafter sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company along with the required documents enumerated in e-form IEPF-5. In case if you have any queries or need any assistance in this regard, please contact:

Greaves Cotton Limited Investor Service Department Corporate Office: Unit No. 1A, 5F, Floor, Tower 3, Equinox Business Park, LBS Marg, Kuria (West), Mumbai - 400070 Tel: 022-41711700 Email: investorservices@greaves cotton.com	KFIn Technologies Limited Unit: Greaves Cotton Limited Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanaknagar, Hyderabad-500032 Toll Free No.: 1800 308 4001 Email: inward.in@kinftech.com
--	---

For Greaves Cotton Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: 12th December, 2024
Group General Counsel & Company Secretary

Bangalore International Airport Limited (BIAL)
Administration Block, 8th Floor-1, Kempegowda International Airport, Bangalore
Bangalore International Airport, Bangalore
Bangalore 560 300
Website: www.bangaloreairport.com

NOTICE TO EXPRESSION OF INTEREST (EOI)

Sl. No.	Tender Title	Brief description of Scope of Work
1.	Appointment of Design and Build Contractor for Terminal 1 Upgrade - Level 1 Civil and Allied Works including delivery both the design and construction services to meet the requirements set forth by BIAL (Bangalore International Airport Limited).	The scope of the Design and Build Contractor for Terminal 1 Upgrade - Level 1 Civil and Allied Works includes delivering both the design and construction services to meet the requirements set forth by BIAL (Bangalore International Airport Limited). The key features and enhancements expected to be included in the Works are as follows: * Package Works * Internal double height facades (including the common walkways) * Level 1 Base build works * 2 Base build works * 2 Base build works * 2 Base build works

Pre Qualification Criteria & other information: Available on BIAL website www.bangaloreairport.com under Tenders section.
Submission Due Date & Time for all the above: 16th Dec 2024 at IST 17:00 Hours.
Note: Any Further Addendums to this EOI shall be made available in BIAL website: www.bangaloreairport.com. To submit EOI, register and login to BIAL E-Procurement website (www.bangaloreairport.com) and access the form under MCA Services e-Form IEPF-5 Services, after obtaining entitlement letter from the Company, and thereafter sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company along with the required documents enumerated in e-form IEPF-5. In case if you have any queries or need any assistance in this regard, please contact:
Vice President - Procurement & Contracts
Bangalore International Airport Ltd.,
BIAL, Project Office,
Kempegowda International Airport,
Devanahalli, Bangalore - 560 300
Email: procurement@bial.com
Phone No: 080-66762481
www.bangaloreairport.com

